

Date:2<sup>nd</sup>September, 2021

To,

**BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Subject: Copy of Advertisement published in Newspaper(s) regarding Notice of 34th Annual General Meeting as per the General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 issued by MCA.

(Scrip Code: 522091)

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of advertisement published in 1- Active Times in English Language and 2- Lakshadeep in Regional Language both published on Wednesday, 1st September, 2021 for the Notice of the 34th Annual General Meeting of the Company "United Van Der Horst Limited" to be held on Monday, 27th September, 2021 at 03.00 p.m. through VC/OAVM.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.uvdhl.com.

Kindly take note of the above.

Thanking you, Yours faithfully,

For United Vander Horst Limited

Chief Financial Officer

Encl.: Copies of the Advertisement published in the following newspapers on 01stSeptember, 2021:-

TALOJA

1) Newspaper cutting of Active Times

2) Newspaper cutting of Mumbai Lakshadeep



# Indian Army foils infiltration attempt along LoC in J&K's Poonch, kills 2 terrorists

New Delhi. Two terrorists were neutralised by the Indian Army after the troops foiled an infiltration attempt along the Line of Control (LoC) in Jammu and Kashmir's Poonch on Monday, said a defence spokesperson.

According to public relation officer Lieutenant Colonel Devender Anand, the operation was still underway in the area, as of 9 pm on Monday. "In the early hours of August 30, terrorists from across the Line of Control made an attempt to infiltrate in the Poonch sector. Alert Army troops detected the infiltration bid by effective use of the integrated surveillance grid," Devender Anand said. "Two terrorists attempting to infiltrate across the LoC have been successfully neutralised by the troops of the Indian Army who remain ever-vigilant in discharging their duties," he said. Lieutenant Colonel Devender Anand stated that the body of one terrorist along with an AK-47 rifle had been recovered. The body of the second terrorist along with an AK-47 rifle was seen across the LoC, he added. He concluded, "The action by the alert Army troops displays the resolve of the force to thwart any misadventure along the

# Taliban Killed My Brother For Working For US Troops: Afghan Man In Delhi

New Delhi: Anguished families have been camping at Delhi's United Nations High Commissioner for Refugees office for the last one week, but for Dr AS Barak, life has come to standstill after he was informed his younger brother was shot dead by the Taliban on Sunday.

Dr AS Barak says the Taliban hunt him down because he worked for the US troops. Speaking to he said, "I got a call on Sunday evening from my cousin in Kabul saying that the Taliban came behind our homes enquiring for my younger brother and shot him dead. He worked with the US troops. The Taliban came inside our home, asked for him, dragged him out and shot him dead with 6 bullets" "I have been protesting here in Delhi for a different cause and when I learned that my brother was killed, I immediately head back home as my head started reeling and I felt dizzy. I couldn't speak to my parents as they were in shock and are senior citizens. Later, when I spoke to my parents at midnight, they cried profusely. My younger brother was married with two sons. He was shot dead in front of everyone. They must have got data of my brother and they shot my brother because he worked with the US troops," he told Members of the Afghan community entered 8th day of their protest at Delhi's UNHCR office, demanding refugee status and resettlement in the backdrop of the Taliban taking over Afghanistan. Ahmad, overlooking the protest since day one told "we will not leave this till our demands are heard. Even if it takes two or three months, we will stay here". Soniya Khan who moved to India from Afghanistan 10 years ago, firmly tells "we will not move an inch till we get a response from the UNHCR

# Janmashtami procession taken out in Srinagar after 32 years, Kashmiri Pandits rejoiced as ihanki yatra crossed Lal Chowk

The devotees, including people from all age groups, danced alongside the chariot and distributed sweets among people and chanted prayers of "Hare Krishna Hare Ram".

New Delhi: After a gap of 32 years, the Kashmiri Pandits organised a Janmashtami procession to celebrate the birthday of Lord Krishna in Srinagar on Monday amid tight security arrangements.

The group began the 'jhanki' procession from the Ganpatyar temple in the Habba Kadal area of the city. The yatra covered major spots in the city including Kralkhud, Barbarshah, Amirakadal bridge and Jehangir chowk, a PTI report quoted officials as saying. The devotees, including people from all age groups, danced alongside the chariot and distributed sweets among people and chanted prayers of "Hare Krishna Hare Ram". "This Jhanki Yatra is a beautiful way of celebrating Janmashtami because through this we can show our devotion towards Lord Krishna," a local told ANI. "An act of brotherhood has been shown today as all the other communities of Kashmir, cooperated during the Yatra and it was smoothly conducted", said another local. There was no procession in 2020 due to COVID-19 while the lockdown imposed in the wake of abrogation of Jammu and Kashmir's special status in August 2019 had led to the cancellation of the event. Additionally, a BJP functionary, Shaurya Doval in a tweet said that the celebrations took place in the same place where hoisting India's national flag was a life-threatening act in 1992. "And today, people of the Hindu community are able to conduct their religious proceedings at the same location. It has only been possible under the able leadership of PM Narendra Modi ji," he

### NOTICE

Notice is hereby given that the following share certificates registered in the name o Aziza Abdul Hamid, Aamer Abdul Hamid and Usama Abdul Hamid Folio Number A 001989 are lost. Therefore we have applied for issue of duplicate share certificates to DEEPAK NITRITE LTD. Regd. Add. 9/10, Kunj Society, Alkapuri, Vadodara 390 007 General public are hereby warned not to deal with the following securities and i company does not receive any objection within 15 days from date of publication of this notice on above mentioned regd. address of the company or to the company's R&T agent LinkIntime India Pvt. Ltd. unit Deepak Nitrite Ltd. B-102 & 103, Shangrila Complex, First Floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, /adodara-390020. The company will proceed for the issue of duplicate share

Jordinoatoo		
Certificate Number	Destinctive Number From — To	No. of Shares
0000119	050903956 to 050904630	675
0002087	103173051 to 103173725	675
Date: 01-09-2021		
Dloop : Mumboi		

## SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176594
REGD. OFFICE: 32, Vyapar Bhavan, 49 P.D. Mello Road Mumbai Mumbai City MH 40000
Web site: www.sagarsoyaproducts.com | Email ID: compliance.ssp@gmail.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 29th September, 2021 at 10.00 A.M. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020,20/2020 and 02/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2021 will be sent in electronic form to all those Members whose email addresses an registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.sagarsoyaproducts.com and at www.bseindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company / Depositories, are requested to send an e-mail to Company's Registrar and Share Transfer Agent at support@purvashare.com. in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vot through remote e-voting or e-voting at the AGM.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 23rd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive)

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting / e-voting at the AGM.

For Sagar Soya Products Limited Arvindbhai Chhotabhai Patel Chairman and Directo

## **NOTICE**

Date: 01.09.2021

Place: Mumbai

Shri MIRZA ATHAR BAIG, a Member of the AL-BADAR HUMARA GHAR Co-operative Housing Society Ltd. having address at FLAT NO.304 ON THE 3rd FLOOR, IN BUILDING NO.B-26, OF AL-BADAR HAMARA GHAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., SITUATED AT MILLAT NAGAR, OSHIWARA, ANDHERI WEST, MUMBAI 400053, died on 13th May, 2021, without making any nomination. The society nereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society s hall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the secretary of the society between 11:00 A. M. to 4:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> The AL-Badar Hamara Ghar Co-op. **Housing Society Ltd** Hon. Secretary

# Date: 29th August, 2021 ASHIRWAD CAPITAL LIMITED

Place: Mumbai

CIN: L51900MH1985PLC036117

Regd. Office: 303,Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400 011.Email: aclinvestors@svgcl.com

Website: www.ashirwadcapital.in 35th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is herebygiven that the 35thANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Friday, September 24th, 2021 at 04.00 P.M. through Video Conferencing (VC) / OtherAudio Visual Means (OAVM) in compliance with the Provisions of the Companies Act, 2013 (the ACT) and read with circular Nos. 14/2020, 17/2020 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 202: respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India to transact the business as set out in the Notice of the AGM.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday September 18th, 2021 to Friday, September 24th, 2021 (both days inclusive). The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be available for th

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annu Report for the Financial year 2020-2021 is being sent to all the shareholders whose e mail ID are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Ager (RTA) and Depositoriesand the same is available on the website of the Company a www.ashirwadcapital.in and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

on compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 or the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise neir vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent mann The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are

equested to note the following: Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. September17th, 2021, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For

details relating to e-voting, please refer the Notice of the AGM. The Remote e-voting price degree on Tuesday, September 21st, 2021at 9.00 A.M. and ends on Thursday, September 23rd, 2021 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized. form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled to

Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vot through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members wh have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast b such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting available only to the members attending the meeting.

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. September17th, 2021 may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under 'Votin through electronic means' to obtain the login id and password to exercise remote e-voting.

Members holding shares in dematerialized form who have not registered their emaddresses are requested to register/ update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested tupdate their email address with Bigshare Services Private Limiteda www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2020-21 alon with Notice of AGM, instruction of e-voting and ins

In case of queries related to e-voting members may call on 1800 200 5533 or refer e-voting user manual at the Help section of www.evotingindia

Place: Mumbai

Date: 01-09-2021

For ASHIRWAD CAPITAL LIMITED Dinesh Podda

Chairman & Managing Directo DIN: 00164182

### **PUBLIC NOTICE** (Loss of Share Certificate)

Notice is hereby given that Share Certificate No.60 bearing distinctive No. 296 to 300 (both the no inclusive) for five shares of Dombivli Rahivasi CHS Ltd., at 268, G. Gupte Road, Vishnu Nagar, Dombivli (W) 421 202, Dist. Thane Standing/Endorsed in the name of Shri. R. KASIVISVANATHAN IYER has been lost or misplaced. As he expired on 09/08/2020 his nominee SMT. K. SARASWATHI has applied to the society to issue Duplicate Share Certificate in Lieu thereof. She has executed Indemnity Bond for the same. Any person/s who has claimed/right of title in respect of the said share should lodge such claim with the society Secretary/Chairman at its office as above within 15 days from this Notice else society will proceed with issue of

Place: Dombivli Date: 15/08/2021

> C. A. INAMDAR **CHAIRMAN**

sd/-P. E. CHAUDHARI **SECRETARY** 

### SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED

CIN: L51900MH1985PLC036536 Regd. Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. Lower Parel, Mumbai - 400011.

Email: svartinvestors@svgcl.com Website: www.svartcorp.in 35thANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 35thANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of
the Company is scheduled to be held on Friday, September 24th, 2021 at 05.00 P.M. through
Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the
Provisions of the Companies Act, 2013 (the ACT) and read with circular Nos. 14/2020, 17/2020,
20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021
respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No.
SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India to
transact the business as set out in the Notice of the AGM.

lotice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of

Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 18th, 2021 to Friday, September 24th, 2021 (both days inclusive). The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be available for this

n Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annua Report for the Financial year 2020- 2021 is being sent to all the shareholders whose e mail ID: are registered with the Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agen (RTA) and Depositories and the same is available on the website of the Company a www.svar(corp.in and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

of Central Depository Services (india) Limited (CDSL) at www.evotingindia.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner. The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members a equested to note the following:

equested to note the tollowing:

Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. September17th, 2021, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For details relating to e-voting, please refer the Notice of the AGM.

the Remote e-voting period begins on Tuesday, September 21st, 2021at 9.00 A.M. and ends on Thursday, September 23rd, 2021 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by

Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vot through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members who have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting. vailable only to the members attending the meeting.

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after th dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. September 17th, 2021 may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under Voting through electronic means' to obtain the login id and password to exercise remote e-voting. Members holding shares in dematerialized form who have not registered their emai addresses are requested to register/ update their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical form are requested to update their email address with Bigshare Services Private Limitedal www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2020-21 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM

In case of queries related to e-voting members may call on 1800 200 5533 or refer e-voting the Help section of www.evotingindia.com.
For SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED Dinesh Podda

# **UNITED VANDER HORST LIMITED**

Chairman & Managing Director DIN: 00164182

Corporate Identity Number (CIN): L99999MH1987PLC044151 Registered Office: E-29/30, Taloja, Raigad-410208. Maharashtra, India Tel: +91 22 27412728/29, Fax: 022-27410308, Website: www.uvdhl.com E-mail: info@uvdhl.com

Date: 01-09-2021

### **NOTICE OF THE 34TH (THIRTY FOURTH) ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that the 34th (THIRTY FOURTH) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of United Van Der Horst Limited ("The Company") will be held on Monday, 27th September, 2021 at 3.00 p.m. (IST) through VC/OVAM, to transact the business as set out in the Notice of the 34th AGM of the company, which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz., <u>www.uvdhl.com</u> and on the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>) and on the website of the Registrar and Transfer Agent of the Company viz. Link Intime India Private Limited ("LIPL") a (<a href="https://instavote.linkintime.co.in/">https://instavote.linkintime.co.in/</a>) in companies Act, 2013 and Rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8 2020, April 13, 2020 May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 as amended by SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), 34th AGM will be held through VC/OAVM

i.e. without physical presence of the members at a common venue Electronic Copies of Notice of AGM & Annual Report for the Financial Year 2020-21: In compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder and above-mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2020-21 will also be available on the Company's website (at www.uvdhl.com ), on the websites of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of the Registrar and Transfer Agent of the Company viz. Link Intime India Private Limited ("LIPL") at (https://instavote.linkintime.co.in/)

Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from Registrar and Transfer Agent of the Company viz. Link Intime India Private Limited ("LIPL")], the instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act,

Appeal to Shareholders to Register their E-mail ID:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

 Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., M/s. Link Intime India Pvt. Ltd. on its website (at www.linkintime.co.in) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document(e.g.: Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s).In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to Link Intime at mt.helpdesk@linkintime.co.in.

### Manner of Voting on Resolutions placed before the AGM: The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders

Place: Mumbai

Date: 31st August, 2021

to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Shareholders have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. The manner of remote e-voting e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.uvdhl.com . Book Closure:

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 21st September, 2021 to Monday, 27th September, 2021,

In case of any queries / difficulties in submission of these forms, Shareholders may write to at rnt.helpdesk@linkintime.co.in

For and on behalf of the Board of Directors of

Jagmeet Singh Sabharwal Managing Director DIN No.00270607

### **PUBLIC NOTICE**

SMT. BHAGYASHRI PRAMOD KHARE AND MR. PRAMOD RAMKRISHNA KHARE, are the registered members of the SAI SHIVGANGA CHSL, holding Share Certificat bearing No.52, of five shares Distinctive Nos.256 to 260, building known as SHIV GANG APARTMENTS No.4, in respect of Flat No.10, Third Floor, A-2 wing, area admg 540 sq.fts Built up i.e. 50.18 Sq.mtrs, lying and situated on Survey No.44, Hissa No.1B/2, area admeasuring 2630 Sq.mtrs, Yadav Nagar, Village shirgaon, Taluka Ambarnath, Dist. Thane. Further MR. PRAMOD RAMKRISHNA KHARE, has died on 23.01.2011 and thereafter his legal heir and wife and First Owner SMT. BHAGYASHRI PRAMOD KHARE, as made an application to the society for transfer of membership and share of deceased MR. PRAMOD RAMKRISHNA KHARE, in her name.

I hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector to the transfer of the said shares and interest of the deceased nember in the capital/property of the society within a period of 07 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the society at following address. If no claims, objections are received within the period prescribed above it will be presumed that there is no other legal heir and or claimant and or objector for the transfer of the share deceased, MR. PRAMOD RAMKRISHNA KHARE and entire/full membership in the name SMT. BHAGYASHRI PRAMOD KHARE.

Off. Add: A-3, Neelkanth Building, Behind Vaishali Theatre, Sarvodaya Nagar, Badlapur (W), Tal. Ambarnath Dist. Thane.

K.R. Nemade Advocate High Court

# **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** DEEPRAJ (A) CO-OP. HSG. SOC. LTD. Add: - Mouje- Kalwa, Gaondevi Road, Kalwa (W.), Tal. & Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

register) Act, 1965 to declaration to be enter conveyance of the following reoperty. The next hearing is kept on - 20/09/2021 at 3:00 p.m. Respondents- M/s. Natraj Builders through Partner Shri. Gurunath Ramkrishna Naphade Landowners : 1) Shri. Narayan Nathu Patil, 2) Shri. Raghunath Nathu Patil, 3) Shri. Gajanan Nathu Patil, 4) Shri. Chandrakant Nathu Patil, 5) Smt. Savitribai Nathu Patil, 6) Smt. Saileja Pandurang Patil, 7) Shri. Datta Pandurang Patil, 8) Smt. Vaishali Pandurang Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property Mouje - Kalwa, Gaondevi Rd., Kalwa (W.), Tal. & Dist. Thane

Survey No. CTS No. Hissa No. Area 429.50 Sq. Mtrs 409

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602,

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

Sd/-

Competent Authority & District Dy

## **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** SHUBHARAMBH VILLA CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Mouje- Kole, Dombivli (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Dwnership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 04/10/2021 at 4:00 p.m.

Respondents- M/s. Shubharambh Developers through Partner 1) Shri. Amol Pralhad Bhoir, 2) Shri. Sunil Jayram Patil Landowners Shri. Samir Tukaram Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - <a href="mailto:dd.tha@gmail.com">ddr.tha@gmail.com</a>, <a href="mailto:dd.tha@gmail.com">ddr.tha@gmail.com</a>, <a href="mailto:dd.tha@gmail.com">ddr.tha@gmail.com</a>, <a href="mailto:dd.tha@gmail.com">ddr.tha@gmail.com</a>,

Description of the property Mouje - Kole, Dombivli (E.), Tal. Kalyan, Dist. Thane Hissa No. CTS No. Survey No. Area

650.00 Sq. Mtrs Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022/25331486.

Registrar Co.Op. Societies, Thane Date: 30/08/2021 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** 

NAV ARJUN CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Mouje- Tisgaon, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 20/09/2021 at 3:00 p.m. Respondents- M/s. Sankalp Builders through Partner 1) Shri. Eknath Arjun Gaikwad And 2) M/s. Sai Trupti Constuction through Partner Shri. Rohit P. Sikaria Landowners : 1) Shri. Pandurang Arjun Gaikwad 2) Smt. Sulochana Ramesh Kolekar, 3) Smt. Sakhubai Kusha Gaikai 4)Smt. Jijabai Kisan Gaikwad, 5) Shri. Śitaram Kisan Gaikwad, 6) Smt Pushpa Kisan Gaikwad, 7) Shri. Sikandar Eknath Gaikwad, 8) Smt Shakuntala Sikandar Gaikwad, 9) Smt. Kavita Suryakant Pawshe, 10 Smt. Shilpa Santosh Bhagat, 11) Shri. Sachin Eknath Gaikwad and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writte say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property Mouje - Tisgaon, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No. Hissa No. CTS No. Area 8/K, 8/B 761.92 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Date: 30/08/2021

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies. Than

**NEOGEM INDIA LIMITED** SEW KEO CIN: L36911MH1991PLC063357 Regd. Office: G/32, Gems and Jawellery Complex III, Seepz (SEZ), Andheri (E), Mumbai-40009E Tel No.: 022-28291123, E-mail: mail@neogemindia.com Web: www.neogemindia.com

# NOTICE OF 30<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

TICE is hereby given that the Thirtieth ( $30^{TH}$ ) Annual General Meeting ('AGM') of the Me of **Neogem India Limited** ('the Company') (CIN : L36911MH 1991PLC063357) will be neld on **Thursday, September 30, 2021 at 09:30 a. m.** (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the ousiness as set out in the Notice of the AGM in accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated Apr 3, 2020, April 13, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 (collective) ferred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circula dated May 12, 2020 and January 15, 2021. The Notice of the 30<sup>TH</sup> AGM along with the Annua Report 2020-21 will be sent through electronic mode only to those Members whose e-mai addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories as on August 27, 2021. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report 2020-21 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the  $30^{\text{\tiny TH}}$  AGM will be available on the website of the Company a https://www.neogemindia.com. and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

The Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well a during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to send ema o investors@neogemindia.com with a request to receive the Notice of the AGM and Annual Report 2020-21 electronically upto 5:00 p. m. (IST) on Thursday, 23rd September 2021 along with following details / documents:

a. In case shares are held in physical mode, physical shareholders are requested to provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back) PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of

b. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID -CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Accoun statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card).

lembers holding shares in physical and who do not have login ID and password for remot -Voting can either retrieve the initial password emailed to them on their registered email id and f their email id is not registered, then they may send email to evoting@nsdl.co.in mentioning heir demat account number / folio number, PAN, name and registered address. Members can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-Voting

Date : August 31, 2021

By Order of the Board of Directors

**Gauray Doshi** Chairman & Managing Director DIN-00166703



ठिकाण: सुरत

# ठाणे जिल्ह्यात

लसीकरण वेगाने ठाणे, दि. ३१, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात लशीच्या तुटवड्यामुळे मागील काही दिवसांपासून रडतखडत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला आता वेग आल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९ लाख ७१ हजार १६५ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतला असून त्यामध्ये १० लाख ६६१ नागरिकांची लशीची दुसरी मात्रा पूर्ण झाला आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्याला गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने लस साठा उपलब्ध होत असल्यामुळे लसीकरण वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्याला रविवारी ७८ झाला असून सोमवारीही मो₹/ा संख्येने लसीकरण केंद्रे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्यात पूर्वी आठवड्यातून एक ते दोन वेळाच ५० ते ६० हजार लशीचा साठा प्राप्त होत होता. हा साठा लाभार्थी नागरिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे याचे महापालिका तसेच जिल्हा परिषद निहाय्य वितरण करताना जिल्हा आरोग्य विभागासमोर पेच निर्माण होत. अवध्या एक ते दोन दिवसात हा साठा संपत असे त्यानंतर, नवीन साठा उपलब्ध होईपर्यंत जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर येत होती. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासातून प्रवास करण्यास परवानगी दिली असल्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे. प्रमाणात लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत होती. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात राज्य शासनाकडून आठवड्याला एक ते दीड लाख लशींचा साठा उपलब्ध होत असून दिवसाला १५ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २९ लाख ७१ हजार १६५ नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला असून त्यामध्ये १० लाख ६६१ नागरिकांचा लशीची दुसरी मात्रा पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात रविवारी ७८ हजार लशीचा साठा उपलब्ध झाला आहे.

# पुन्हा रुग्णवाद

यामध्ये १३ हजार कोव्हॅक्सिन

तर, ६५ हजार कोव्हिशिल्ड

लशींचा समावेश आहे.

ठाणे, दि. ३१, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात दुसरी लाट जून महिन्यापासून ओसरू लागली. रुग्णसंख्या कमी होताच जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे जिल्ह्याचे ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा रुळावर ये्ऊ लागले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांत आढळून आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात २५ ऑगस्टपर्यंत २९ ते ३७ रुग्ण आढळून येत होते. २५ ऑगस्टनंतर रुग्णसंख्येत वाढ झाली असून गेल्या चार दिवसांत सरासरी ४२ ते ५७ रुग्ण आढळून आले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात चार दिवसांपूर्वी ३० ते ५७ रुग्ण आढळून येत होते. तर गेल्या चार दिवसांत शहरात ५६ ते ६३ रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई शहरात चार दिवसांपूर्वी २० ते ५१ रुग्ण आढळून येत होते. तर गेल्या चार दिवसांत शहरात ५२ ते ८० रुग्ण आढळून आले आहेत. उल्हासनगर शहरात २ ते ८ रुग्ण आढळून येत होते, परंतु गेल्या चार दिवसांत शहरात ६ ते १९ रुग्ण आढळून आले आहेत. अंबरनाथ शहरात २ ते ५ रुग्ण आणि बदलापूर शहरात ८ ते १२ रुग्ण आढळून येत होते. परंतु गेल्या चार दिवसांत अंबरनाथ शहरात ६ ते १२ रुग्ण, तर बदलापूर शहरात ११ ते १७ रुग्ण आढळून आले आहेत. मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे याठिकाणी करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचे

चित्र आहे.

# पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १२१८, मेकर चेंबर नं.५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ई-मेल:investor.relations@pinc.co.in वेबसाईट:www.pinc.co.in,

फोन:+९१-२२ ६६१८६६३३, फॅक्स:+९१-२२ २२०४९१९५ विद्युत स्वरुपाने होणाऱ्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सचना येथे सूचना देण्यात येत आहे की:

पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.३०वा. भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ नुसार (एमसीए परिपत्रके) सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (रेग्युलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवा

कोविड-१९ प्रादर्भावामुळे एमसीए व सेबीद्वारे विहित प्रमाणे वास्तविक प्रती वितरणास तसेच एजीएम सचन व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल तसेच मंडळ अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल लेखापरिक्षित वित्तीय अहवाल हे विद्युत स्वरुपाने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराक नोंद आहेत त्यांना १ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी वितरीत केले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.pinc.co.in आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होतील.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया

सदस्यांना सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग प्रणालीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम सहभागी होण्याची संधी दिली जाईल. कंपनीचे ईव्हीएसएन प्रदर्शीत होईल तेथे भागधारक/सदस्य लॉगइनमध एजीएमच्या वेळी १५ मिनिटे अगोदर व्हीसी/ओएव्हीएमकरिता लिंक उपलब्ध होईल. एजीएममध्ये सहभाग होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

क) रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची प्रक्रिया:

कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम. २०१४ चे नियम २० तसेच सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेश ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियमन २०१५ चे नियम ४४(१) व (२) आणि सुधारितप्रमाणे भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत

वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात नोंद दिनांक अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारण असणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएममध्ये विद्युत मतदान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहुन एजीएममध्ये विद्युत स्वरूपाने मत देता येईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

٤)	रिमोट ई-वोटिंगने आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत	बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१		
ı	मतदानाकरिता सदस्यांच्या पात्रता निश्चितीसाठी			
	नोंद दिनांक			
२)	रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख, वेळ व दिवस	रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी		
		स.९.००वा.भाप्रवे		
3)	रिमोट ई-वोटिंग समाप्तीची तारीख, वेळ व दिवस	मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी		
1		सायं.५.००वा.भाप्रवे		

तदनंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नं त्यांची विनंती heldesk.evoting@cdslindia.com वर पाठवावी आणि लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही मत देण्यासार्ठ नुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरू शकता. जर तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही तुमचा पासवर www.evotingindia.com वर उपलब्ध फॉरगेट युजर डिटेल्स/पासवर्ड: ऑप्शन वापरू शकता किंव गिडीएसएलकडे टोल फ्री क्र.०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करू शकता.

रेमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता एजीएम सूचनेचा आणि सीडीएसएलकडून सदस्यांना पाठविलेले ई-मेलच नंदर्भ घ्यावा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक नेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मि कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे heldesk.evoting@cdslindia.con वर ई–मेल करावा किंवा दूरध्वनी क्र.:०२२–२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

पायोनियर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेडकरित

अमित चंद्रा कंपनी सचिव (एसीएस क्र.:१३७४२)

धूत इंडस्ट्रिअल फायनान्स लिमिटेड नोंट्रणीकृत कार्यालय : ५०४, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई ४०००२१ कॉपोरेट कार्यालय : १२०९, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई ४०००२१ दुष्ध्वनी क्रमांक : २२८४५०५०, २२८३५९५२ फॅक्स : २२८७९९५५ : L51900MH1978PLC020725



गद्वारे कळविण्यात येते की, कंपनीची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा('एजीएम') मंगळवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी भार माणवेळेनुसा दुपारी २.०० वाजता, व्हिडीओ कॉन्फरिसिंग ('व्हीसी')'अन्य मान्यताग्राप्त दृकश्रवय माध्यमे ('ऑएव्हीएम') वाट गध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दिनांकीत १७ ऑगस्ट २०२१ मध्ये नमूद केलेल्या विषयानुसार, कंपनी कावदा २०१ 'कायदा') मधील आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि कॉर्पोरेट व्यवह मंत्रालय यांनी जारी केलेले सामान्य परिपक्त दिनांकीत ५ में २०२० त्यासह वाचा परिपक्त दिनांकीत ८ एप्रिल २०२०, आणि परिप दिनांकीत १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ जी कॉपरिट ब्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत ('एमसीए' परिपक्ते आणि सेबी परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ अनुसार घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभे चूचनेचा एकमाग असलेला विताय वर्ष २०२०–२१ कॉलाचा वार्षीक अहवाल, संचालक यांचा अहवाल, लेखा परीक्षक यांचा अहव भाणि लेखापरीक्षित विताय पत्रके ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी आधी त्या सहपत्रके आणि घोषणापत्र अ com येथे ''फायनान्शिअल'' या विभागात नोंदणीकृत आणि प्रकशित केलेले आहेत.

सूचना

बर्तालप्रमाणे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुसार, ज्या समासदांचे ई-मेल पने कंपनी किंवा रीजस्ट्रार आणि ट्रान्स्क एजेंट्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('लिंकइंटाईम') किंवा डियोझिटरीज यांच्याकडे नॉट्गीकृत आहेत अशा समासदांन बार्षिक सर्वसाधारण समेच्या सुचनेची प्रत, बितीय वर्ष २०२०-२१ करिताच्या बार्षिक अहबालासह केवळ इलेक्ट्रॉनिक माण्यमातृ देनांक ३१ऑगस्ट २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२०–२१करिताचा वार्षिक अहवा पनीचे संकेतस्थळ<u>www.dhootfinance.com</u> येथे तसेच तसेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ<u>www.bseindia.co</u>n आणि एनएसडीएल यांचे दूरस्थ ई-मतदान संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे याप्रमाणे. वरीलप्रमाणे नमद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुसार आणि कंपनी कायदा २०१३ मधीर वादमान, पर्यक्रमान गुरू करणा आरोज (पर्यक्त स्वतंत्र काला का सरका वाद्र अवश्वास काला करणा काला, ४५५ च्या आक्षरक त्या तत्तुदी यांच्या अनुसात तत्तेच सेवी (तिस्टिंग ऑक्टिगेशमत अंड डिस्क्लोजर क्षिकस्पेद्ध) नियम २०१५ च्या अनुस इंपनीची वार्षिक सर्वसाधाण सभा व्हिडीओ कारकरसिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्रास दृकश्राव्य माध्यमे (ओणलीएम) यांच्या माध्यमात्

पनीच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात येते की, जर त्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर त्यांनी आ -मेल तपशील लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावेत आणि ज्या समभागधारकांकडे कंपनी मभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांनी आपले ई-मेल तपशील त्यांचे संबंधित डीपी यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावेत. व भासदांनी आपले ई–मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करून घेतलेले नाहीत त्यांनी वार्षिक अहवाल, वार्षिक सर्वेसाधारण सभेची सूच -मतदान सूचना आणि लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी आपली ई-मेलद्वारे विनंती <u>mt.helpdesklinkintime.co.in</u> त्यावर पुढील कागदपत्रांसह करावी. : ए) समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर : कृपया फोलिओ क्रमांक, नाव, समभाग प्रमाणपत्रा स्केन केटोली प्रत (मागील आणि पुढील अंगा दोन्हीं बाजूनी), पंनकाईच्या स्केन केटोल्या प्रतीची स्वरं साक्षांकीत प्रत तसेच रहिवासा पुरावा ठक शकणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची स्वरं साक्षांकीत प्रत, बी) समभाग डिमेंट स्वरूपात असतील तर : कृपया डीपी आवह क्लायंट आयडी (८ अंकी डीपी आयडी + ८ अंकी क्लायंट आयडी किंवा १६ अंकी बेनिफिशरी आयडी), नाव, क्लायंट मास्ट किंवा कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेट मेंटची प्रत, पॅनकार्डच्या स्कॅन केलेल्या प्रतीची तसेच रहिवासाचा पुरावा ठरू शकणाऱ्या कोणत्या

भासद वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होऊन कामकाजात सहभाग घेऊ शकतात किं आपला मतदानाचा अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून बजाबू शकतात. यासंदर्भाती भावण्यक ती सर्व माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर एकाणित करण्यात आलेली आहे तसेच सम्मागधारकांना ई-मेलच्या माध्यमा गठविष्यात आलेली आहे. कायद्वाच्या कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहमा असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल. ई-मतदानासाठीच्या सूचना, वार्षिक सर्वसाधार सभेत सहभागी होण्याच्या सूचना तसेच अन्य महत्वाच्या सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत तसेच अः सामागचारकां इन्नेस्त्या माध्यमातृत् पाठविष्यात आलेत्या आहेत, याची ई-मेल तपर्याल आमध्यमक पाठविक्या आहेत. उत्थास सामागचारकां ई-मेलच्या माध्यमातृत् पाठविष्यात आलेत्या आहेत, याची ई-मेल तपर्याल आमध्यमक दौर्याकृत आहेत. उत्थास आ वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राष्ट्रण्यासाठी तसेच मतदान करण्यासाठी पात्र असतील ते सभासद आपल्याऐवजी सभेत सहभा ोण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यासाठी पात्र असतील आणि सदरील प्रतिनिधी कंपनीचा सभासद अस भावश्यकता निलंबित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रतिनिधी नियुक्तीची सुविधा उपलब्ध नाही

रण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून, तसेच सेक्नेट रिअल स्टॅंडर्ड्स -२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लो (कावसपॅट्स) नियम २०१५चा नियम ४४ (सेबी लिस्टिंगरेयुत्वेतन्स) योना अतुसकन, कृपया नोंद घ्यावी की : वार्षिक सर्वसाधारण सभेच सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर कंपनीच्या समासदांना इतेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावता यावा यासाठीकंप -मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. विषयांवरील मतदान हे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने घेण्यात येईल. दुरस्थ ई-मत वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडोओ कॉन्करिसिंग/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यम यांच्या माध्यमादून उपस्थित राहणे आणि वार्षिव सर्वसाधारण सभेदरम्यान ईमतदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एत्एसडीएल यांची सेवा घेतली आहे. वार्षिव सर्वसाधारण समेची सूचना, एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट आणि वितीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल निर्गमित करण्याची प्रक्रिय ि-मेलच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे ज्या समासदांचे ई-मेल तपशील आमच्याकडे नोंदणीकृत आहेत. तसेच दूरस्थ ई-मतदा नविस्तर सूचना आणि माहिती वार्षिक सर्वसाघारण सभेच्या सूचनेत देण्यात आली आहे. कंपनीच्या समासदांनी कृपया खालील प्रमा नमूद केलेल्या बाबींची नोंद घ्यावी :

ए) - दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेला शुक्रवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२९ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० वाजता) प्रारं करण्यात येईल आणि ही प्रक्रिया सोमवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजत समाप्त करण्यात वेर्डल. २७ सप्टेंबर २०११ रोजी (पारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५,०० बाजता) नंतर दुस्स इ मतदान येणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि जे सभासद वार्षि सर्वसाधारण सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य दक श्राव्य माध्यमे यांच्याद्वारे उपस्थित असतील आणि त्यांनी सभेपूर्वी दरस ई-मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा रक्ष बजाबलेला नाही असे सभासर वार्षिक सर्वसाधारण समेत इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीन मतद करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी दूस्ख ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानचा हक्ष बजावलेले आहे असे सभार वार्षिक सर्वसाधारण संभेला उपस्थित राहु शंकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण संभेत पुन्हा मतदान करता येणार नाही.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद्र केलेल्या विषयांवर मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ निर्धारित करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारीख रोजी जाक तापाच नाम्यवा प्रतास र, चन्द्रपर एएर्, गवापार करवात जाता का, उचा व्यावपाच कर आक्षातात प्राव कंपनीच्या समाप्त नींद्र पुलिकेत कि बिणाईस्टरीज बांनी नदार केलेल्या प्रत्यक्ष लामाची मात्कांच्या नींद्र पुलिकेत नींद्र आहे केवळ अशा व्यक्ती दूरस्थ ई-मतदान सुविधा किंवा वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या ई-मतदान सुविधेच लाभ घेऊन मतदानाचा हक्ष बजावू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गमित झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ तारीख दितांक मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी तिच्याकडे कंपनीचे सम्म असतील तर अशी व्यक्ती <u>evotingnsdl.co.in</u> या पत्त्यावर विनंती करून लॉग इन क्रेडेन्शिअल मिळवू शकते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून संबंधित तपशील मिळवू शकते.

(ई-मतदान प्रक्रियेसंदर्भात कोणताही प्रश्न किंवा शंका असल्यास कृपया एनएसडील यांचे संकेतस्थळ <a href="https://evoting.nsdl.com">https://evoting.nsdl.com</a> <a href="https://evoting.nsdl.com/distributions/">https://evoting.nsdl.com/distributions/</a> <a href="https://evoting.nsdl.com/distributions/">https://evoting.nsdl.com/distributions/<a href="htt यांच्याशी sagar.ghosalkarnsdl.co.in/02224994553/1800-222-990 यांच्याशी संपर्क साधू शकतात

याद्वारे असेही सूचित करण्यात येतेकी, कायद्याचे कलम ९१ त्यासहवाचा त्याअंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच से लिस्टिंग रेखुराशन ४२ अनुसार कंपनीचे समासद नोंद पुस्तिका आणि सममाग हस्तांतरण पुस्तिका बुधवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२१ ते मंगळबार दिनांक २८ सप्टेंबर२०२१ (दोन्ही दिवस धरून), वार्षिक सर्वसाधारण समेत जाहीर झाल्यास, अंतिम लाभांश देण्याकरिता समासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी बंद राहतील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या संपूर्ण वार्षिक अहवालासह कंपनीचे संकेतस्थ

www.dhootfinance.com येथे फायनान्शिअल अँड डिस्क्लोजर विभागात उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि तो डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असेल. इ-मतदानासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी जबाबदार व्यक्तीचा संपर्क तपशील : संपर्क व्यक्ती : १. मेसर्स लिंक इनटाइ

अन्यात्वास्त्रात्वार के निस्ता अन्यात्वार विश्वास्त्र कार्यात्वास्त्र के स्वर्धात्वस्त्र कार्यात्वस्त्र कार्यस्त्र कार्यस्ति कार्यस्ति कार्यस्ति कार्यस्ति कार्यस्ति कार्य दरध्वनी क्रमांक : + ९१२२४९१८६२७० i) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असतील आणि त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्यापूर्वी दरस्थ ई-

मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील वार्षिक सर्वताघारण समेज्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे, असे समासद वार्षिक सर्वसाघारण समेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाघारण समेच्या द्रस्थान ई-मतदान पद्धतीने ई-मतदान करता

भाय) ई–मतदानाचे निकाल वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यानंतर ४८ तासांत कंपनीचे अध्यक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल कोणतीही प्राधिकृत व्यक्ती यांच्याकडून जाहीर करण्यात येतील. सद्दील निकाल हे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.dhodfinance.com</u> येथे फायनान्यिअल विभागात प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती यांच्याकडे सादर करण्यात येईल.

स्थळ : मुंबई दिनांक : १ सप्टेंबर२०२१

कम्प्लायन्स अधिकारी आणि कंपनी सचिव

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'



# एक्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४,

नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१. **दूरध्वनी क्र.:**०२२–४९२६८३००/०१, फॅक्स:०२२-४९२६८३५४, वेबसाईट:www.everestkanto.com,

**ई-मेल:investors@ekc.in**, **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

### ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीकरिता कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी सूचना

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी), इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) च्या माध्यमातून एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/ २०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ नुसार ४२व्या एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता

आवश्यक परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मेंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना १३ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज्स अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे सदस्यांना मोफत निरीक्षणासाठी विद्युत स्वरुपात उपलब्ध होतील. अशा दस्तावेजाँच निरीक्षणासाठी सदस्यांनी <u>investors@ekc.in</u> वर ई–मेल करावा.

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सूचना:

कंपनीला विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएममध्ये मंजूर करावयाचे नियोजित ठरावांवर मत देण्याची सुविधा दिलेली आहे. यापुढे विद्युत मतदान प्रणालीने नतदानाकरिता सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना रिमोट<sup>-</sup>ई–वोटिंगने त्यांचे मत देता येईल

ई–वोटिंग सविधा देण्यासाठी सीडीएसएलची सेवा कंपनीने नियक्त केली आहे. ई-वोटिंगबाबत माहिती व सचना सदस्यांना ई-मेलने पाठविली आहे. डिमॅट स्वरुपात वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद्र नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोट ई–वोटिंगची माहिती एजीएम सूचनेत आणि कंपनी व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई–वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध होईल

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ सोमवार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.भाप्रवे रिमोट ई-वोटिंग समाप्ती बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल आणि उपरोक्त कालावर्ध प्रमाप्तीनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई–वोटिंग पद्धत बंद केली जाईल. ज्या व्यक्तीचे नाव गुरुवार, दिनांक १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंव ठेवीच्या तारखेपासून ठेवीदारांनी राखून ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदविले गेले असेल त्यास फक्त रिमोट ई–मतदानाची सुविधा मिळण्याचा हक्ष

### ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणेः

इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे आणि कट–ऑफ तारखेच्या आधी वार्षिक अहवात समभाग ताब्यात घे तले ल्या helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून युजरआयडी आणि संकेतशब्द मिळवू शकतो किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवून तात्पुरते ई–मेल नोंद करू शकतात.

येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ई-मेलचे स्थायी नोंदणीसाठी सदस्यांनी त्यांच संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे विद्युत धारणेबाबत त्यांचे ई–मेल नोंद करावेत आणि वास्तविक धारणेबाबत कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवून प्रक्रियेचे पालन करावे.

तथापि, जर सदस्या यापुर्वीच ई–वोटिंगकरिता सीडीएसएलसह नोंद असल्यार त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरा. एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी,

ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु ठरावांवर त्यांना पुन्ह मत देण्याचा अधिकार असणार नाही. ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u>

वर लेखी कळवावे किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८ वर ०२२-२३०५८५४२/४३ वर कळवावे

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरित

दिनांक: ३१ ऑगस्ट, २०२१

पुनित खुराणा व्यवस्थापकीय संचालक

# युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालयः ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. दूर.:0२२-२७४१२७२८/२९, फॅक्स:0२२-२७४१०३०८, ई-मेल:info@uvdhl.com, वेबसाईट:www.uvdhl.com

# ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.०३.००वा. भाप्रवे भागधारकांना ई-मेल केलेल्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे आणि जे कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या <u>(https://instavote.linkintime.co.in)</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) रेग्युलेशन्स २०९५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमेहक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३४वी

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती. कायद्याच्या तरतुदीनुसार एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी, डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. भागधारकांर्न कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्य <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या <u>(https://</u> <u>instavote.linkintime.co.in)</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

# व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणे:

भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत (ज्याकरिता कंपनीने त्यांचे निबंधक व हस्तांतः प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ची सेवा घेतली आहे) सहभागी होता येईल. संपुर्ण तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित भागधारकांची गणसंख्या उद्देशाकरिता

### मोजणी केली जाईल. ई-मेलचे नोंद करण्यास भागधारकांना आवाहन:

ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई–मेल नोंद करावेत

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांना विनंती आहे की, कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक. भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.

२. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोद करावेत. ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे.

# एजीएमपुर्वी ठरावावर मत देण्याची पद्धत:

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग). डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारी आणि ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत अशांकरित संपुर्ण तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे. सर्व तपशील कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

# पुस्तक बंद करणे:

ठिकाण: मुंबई

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

सदर नमुना सादर करण्यात काही प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी कृपय rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

> युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/-जगमीत सिंग सभरवाल व्यवस्थापकीय संचालक

> > डीआयएन<mark>:००२७०६०७</mark>

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता

# MOHIT मोहित इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र.:एल१७११९जीजे१९९१पीएलसी०१५०७४ नोंदणीकृत कार्यालय: ए-६०१/बी, इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, मजुरा गेट रिंग रोड, सुरत-३९५००२, गुजरात, भारत. दूर.:+९१-२६१-२४६३२६१, २४६३२६२, २४६३२६३, फॅक्स:+९१-२६१-२४६३२६४, वेबसाईट: www.mohitindustries.com, ई-मेलः Contact@mohitindustries.com

### सूचना

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (समभागांचे असुचिबद्धता) अधिनियम, २००९ चे नियम ६ व ७ (सेबी असुचिबद्ध अधिनियम) आणि त्यातील सुधारणेच्या तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, देनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेडमधुन ऐच्छिकरित्या असुचिबद्ध करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. असचिबद्धतेची आवश्यकता व उद्दिष्ट:

कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) व दी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) कडे सुचिबद्ध आहेत.

दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस अर्थात एनएसई व बीएसई मध्ये सुचिबद्धता संदर्भात सरासरी शुल्काकरित कंपनीने उपक्रम घेतला होता आणि त्यातून लाभ प्राप्त केला होता. तद्नुसार दिनांक ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत सेबी असुचिबद्धता नियमानुसार एका स्टॉक एक्सचेंजमधुन अर्थात बीएसई लिमिटेडमधुन समभागांची असुचिबद्धता विचारात घेण्यात आली. यापुढे कंपनीच्य शेअर्सचे व्यापार मल्य नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) या दरम्यान तुलना केल्यास असे आढळुन आले की, बीएसई वरील व्यापार मुल्य हे एनएसई पेक्षा कमी आहे आणि म्हणून एनएसई पेक्षा बीएसईमधुन कंपनीचे असुचिबद्धता नियोजित करण्यात आले. सेबी असुचिबद्धता अधिनियमानुसार कंपनीने संपुर्ण देशभर व्यापारी केंद्र असलेली स्टॉक एक्सचेंज अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) मध्ये कंपनीची सुचिबद्धता पढ़े कायम ठेवून त्यांच्या भागधारकांना कोणतीही निकास संधी न देता बीएसई लिमिटेडमधुन कंपनीची शेअर्स असुचिबद्ध करण्याचे नियोजित केले. कंपनीच्या भागधारकांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर सुचिबद्धता व व्यापाराचा लाभ यापुढे ही घेता येईल.

मोहित इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/- दिनांक: ३०.०८.२०२१

व्यवस्थापकीय संचालक

Advocate High Cou 004, B-31, Amrapali Shanti Nagar Sector 11, Near TMT Bus Stop नारायण साबु Mira Road East, Thane 401107

A. Karimi

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale executed between Mr.

Ashok S. Prabhu & Mr. Shashikant J. Prabhu

(1st Purchaser) and Mr. Mohammed Yasi

Ajmeri (2nd Purchaser) and the Agreeme

for Sale dated 05/08/2003 executed between

Mr. Mohammed Yasin Ajmeri (2nd Purchase

Mr. Salim Raza Sayed Ahmed (3r

Purchaser) for the shop being Shop No. 04

Ground floor, Plot No. 35, Mira Mahal CHS

Ltd.. Near Pooia Nagar, Mira Road (E), Than

401107 (Said shop) has been lost/ misplaced

All the persons are hereby informed that no

to carry on any transaction on the basis

said missing documents. On behalf of m

client, Mr. Nayyum s/o. Abdul Nabi Qures

resent owner), the undersigned advocat

hereby invites any kind of claims alongwi

the relevant proof within 14 days from the dat

of this notice. Incase no claims are receive

within stipulated period, it shall be assume

that there are absolutely no claims by virtue

of lost agreements and incase of any it is

Place: Mira Road, Thane

Date: 01st September 2021

📵 թո**ե** Housing

(डीआयएन:००२२३३२४) नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१.

शाखा कार्यालय: कार्यालय क्र.२ व ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल. बजाज रोड, गाव गुंदवली, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना भाम्ही**, पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापुढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सचना बितरीत केली आहे. सदर मागणी सचना खार्ल नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकृत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती, ज्यांचे खाते मुदल रकक्म/हफ्ते/व्याज भरणा न केल्यामुळे भारतीय रिझर्वर बँक/नॅशनल होसिंग बँकच्या मार्गदरांनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुदल रकक्म/हफ्ते/व्याज इत्यादी भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल्या

5सुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे. ारणास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन करणे आवश्यक आहे. तुन्हाला येथे कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्षम तसेच सपुर्ण व्याज व युल्क **पीएनवीएचएएफएलक**डे जमा करावी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमतेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमतेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) तरतुदीअन्यये **पीएनवीएचएएफएलक**डून

सेक्युरीटाबझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीअन्वये तुमर त्रसर्वाचानकर जन स्वरूपना का कितान्य करिया करिया करिया करिया करिया है। तस विषय के अपने कि कि सर्वसान्य जनकेडून निविद्य किंवा खासा व्यवहारा त्रावक मागवून गाहिर लिलावा के तिमूत्र मालमनेट्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन ताराखेपरी **पीएनवीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, सर्वसामान्य जनतेकडून निविद्य किंवा खासगी वास्त्राचित्रस्वरम् । जारित एक बुच्क, जब कराव्य स्थाना कर्यु विकास करावा करावा कृतवा गाव करावा कृत संस्थाना व व्यवहाराने दरपक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्त्रच्या विक्रीकरिता सुवना प्रकाशन तार्खण्यं **राए**नविष्युष्ण**फएल**ला आलेला सर्व शुरूक, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम तुन्ही जमा न केल्यास तुन्हाला तद्नंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचा अधिकार असणार नाही.

यापुढे	रुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंदा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे.					
अ.क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह–कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचना तारखेला थकवाकी रक्कम		
१		१) श्री. धर्मेश सुरेंद्र पारेख क्र.६०२, वीणा सितार महावीर नगर, कांदिवली,		दिनांक १०.०८.२०२१ रोजी देय		
	०४१६/२८२९२९	मुंबई, महाराष्ट्र. २) श्री. सुरेंद्र गोविंदलाल पारेख क्र.६०२, वीणा सितार		रु.८६०१७७९/- (रुपये शहाऐंशी लाख		
		महावीर नगर, कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र.		एक हजार सातशे एकोणऐंशी फक्त)		
			l			

जामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ता: 'एक्स–९०२, ९वा ब्लॉक १-टॉवर एक्स, मंत्री सेरेनिटी फेज २ व फेज ३ (धारण), सर्व्हे क्र.५७(पी), ५८(पी), ५६(पी) .९(पी), ६०(पी), ५६(पी), दोहाकल्लासन्द्रा, गाव कनकपुरा रोड, उत्तरहल्ली हुबली, बंगळूरू दक्षिण तालुका, प्रेसन्टल, ६०(पी), बंगळूरू, कर्नाटक, भारत-५६००६२.

दिनांक: ३०.०८.२०२१, ठिकाण: मुंबई सही/- (प्राधिकृत अधिकारी) पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता



# विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

(सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६) नोंदणीकृत कार्यालयः ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४.

दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६; फॅक्स: ०२२-२३५२१९८० ई-मेल: mitesh.manek@vidhifoodcolour.com; वेबसाईट: www.vidhifoodcolour.com

### सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड**च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दृकश्राव्य

रजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक १३ जानेवारी, २०२१ सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण गरिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत रिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गिंशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ – कोविड–१९ च्या तरतुदीप्रमाणे विशिष्ट तरतुदींची पुर्तता संदर्भात अतिरिक्त शिथीलताबाबत (सेबी परिपत्रके) निर्देशनानुसार कंपनी/ठेवीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आर ॲण्ड टीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>http://www.vidhifoodcolour.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे. रजीएम सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेत दिलेल्या तरतुदीप्रमाणे एजीएममध्ये सदस्यांना उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

# रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती:

- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० स्धारितप्रमाणे, आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस–२) नुसार कंपनीने **(अ)** एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग किंवा **(ब)** एजीएम दरम्यान ई-वोटिंगद्वारे एनएसडीएलने दिलेल्या विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर सदस्यांना त्यांचे मत देता येईल
- ज्या व्यक्तींची नावे मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपाने देता येईल. सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएम सूचनेत दिलेल्या टीपमध्ये नमुद प्रक्रियेनुसार एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल.
- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत देता विद्युत स्वरुपात देता येईल. सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई–वोटिंग एनएसडीएलकडून बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानासाठी एनएसडीएलकडून एजीएम दरम्यान ई–वोटिंग बंद केली जाईल.
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही
- जर कोणा व्यक्तीने सुचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी व पासवर्ड वापरावा

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्याची पद्धत आणि एजीएममध्ये

सहभागी होण्याची माहिती व एजीएम सूचनेतील टीप लक्षपुर्वक वाचाव्यात. सदर सूचना एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे. मसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांचे

ई–मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी आणि ई–वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खाली नमुद प्रक्रियेचे पालन करावे. कंपनीने विद्युत स्वरुपात एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असणाऱ्या सदस्यांकरिता

एमसीए परिपत्रकानुसार ई–मेल नोंदणीसाठी आरटीएकडे व्यवस्था केली आहे. २८वी एजीएम सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई– नेल नोंद करण्याकरिता <u>https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.thml</u> लिंकला भेट द्यावी आणि आवश्यक माहिती व दस्तावेज द्यावेत. तद्नंतर एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल देण्याच्या उद्देशाकरिता सिस्टीमकडून

येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, कंपनीकडून वेळेवर पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी तुमचे ई–मेल स्थायी नोंद/अद्यायावत करण्यासाठी कृपया आर ॲण्ड टीए/संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे संपर्क करावा.

रिमोट ई–वोटिंग (एजीएमपुर्वी किंवा दरम्यान) बाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई—वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल पाठवावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९०.

वेद्युत मतदानाकरिता सुविधेबाबत तक्रारींचे निवारणास जबाबदार व्यक्ती:

ांपर्क श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ई−मेल <u>amitv@nsdl.co.in</u>, दूर∴०२२–२४९९४३६० किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल, ई–मेल <u>pallavid@nsdl.co.in</u>, दूर::०२२–२४९९४५४५.

# लाभांश स्विकारण्यास अनिवार्य नोंदणी पद्धत:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. कंपनी/आरटीए हे डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकडून असे बँक तपशील अद्यायावत/बदल करण्यास तेय विनंती घेणार नाहीत. असे बदल असल्यास सदस्यांनी ठेवीदार सहभागीदाराकडे कळवावे.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांबाबत विविध मान्य विद्युत स्वरुपातील अदायगीमार्फत लाभांश वितरणाच्या उद्देशाकरिता संबंधित ठेवीदाराकडून बँक तपशील प्राप्त केले जाईल. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता बँक तपशील नोंदणी सुविधा https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.thml वर उपलब्ध असून लवकरात लवकर तपशील द्यावे

घोषित लाभांश भागधारकांच्या हस्ते देय असेल आणि तदनुसार कंपनीने लागुदराने स्त्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. मागधारकांना टीडीएसचे ना–कपातीकरिता किंवा आवश्यक दस्तावेज देऊन कमी दराने टीडीएस कपातीकरिता कंपनीकडे अर्ज करण्याचा पर्याय आहे. विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ डाऊनलोड करण्यासाठी <u>https://web.linkintime.co.in/client-</u> downloads.html वर लिंक क्लिक करावे.

आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार (कायदा) सहवाचिता वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार १ एप्रिल, २०२० पासून कंपनीकडून

कंपनीद्वारे घोषित लाभांशावर टीडीएसचे ना–कपातीकरिता विद्यमान वित्तीय वर्षाकरिता नमुना १५जी/१५एच/१०एफ सादर करण्यासाठी https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html वर लिंक क्लिक करावे.

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडकरिता

बिपीन माधवजी मानेक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३०.०८.२०२१

(डीआयएन:००४१६४४१)